

अशासकीय खाजगी मान्यताप्राप्त माध्यमिक/उच्च
माध्यमिक विद्यालयांमधील घड्याळी तासिका तत्वांवर
नेमलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक वेतन-१२१४/प्र.क्र.१९१/टीएनटी-३
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार भवन,
मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- ३० एप्रिल, २०२५

- संदर्भ :- १. शासन निर्णय, शिक्षण विभाग, क्र. आयएनएस-१०७०/जी, दिनांक-१५.०७.१९९४.
२. शासन निर्णय, शिक्षण व सेवा योजन विभाग, क्र. एचएससी-१३७८/६८९०३/(४९२३)/ उमाशि-१,
दिनांक-०५.०१.१९८२.
३. शासन निर्णय, शिक्षण व सेवा योजन विभाग, क्र. चवेआ-१०८९/१११/माशि-२,
दिनांक-०२.०९.१९८९.
४. शासन निर्णय, शिक्षण व सेवा योजन विभाग, क्र. खाशान्या-१०८९/३/माशि-३.
दिनांक-०१.०८.१९९०.
५. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. एसएसएन-२१०३/(११३/०३)/माशि-२,
दिनांक- २७.११.२००६
६. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. वेतन-१२१४/प्र.क्र.१९१/टीएनटी-३,
दिनांक- २१.११.२०२२

प्रस्तावना :-

राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अर्हताप्राप्त व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊन त्यांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते. संदर्भाधिन क्र.६ येथील शासन निर्णयान्वये माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वांवर नियुक्त शिक्षकांना द्यावयाचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. या मानधनामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये पुढीलप्रमाणे वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	स्तर	पुर्वीचा दर (प्रति तास)	सुधारीत दर (प्रति तास)
१	उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय	रु.१५०/-	रु. ३००/-
२	माध्यमिक	रु. १२०/-	रु. २५०/-

२. घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे अर्हताप्राप्त असावेत. अर्हता पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये. तसेच घड्याळी शिक्षकांची मानधन नियमितपणे अदा करण्यात येईल, याची शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णय दिनांक ०१.०५.२०२५ पासून अंमलात येईल.

३. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक:- ५८३/ व्यय-५, दिनांक २९/०४/२०२५ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०४३०१०५८०२७४२१ हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(तुषार महाजन)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, मलबार हिल, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा. मंत्री शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
६. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
७. शिक्षण संचालक (प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
८. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
९. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद
१०. शिक्षण निरीक्षक (दक्षिण/उत्तर/पश्चिम), मुंबई
११. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र- १/२, मुंबई/नागपूर
१२. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र- १/२, मुंबई/नागपूर
१३. महालेखापाल (वाणिज्यिक लेखापरिक्षा), महाराष्ट्र, मुंबई
१४. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
१५. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
१६. मुख्य लेखापरिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई
१७. उपसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण भवन, नवी मुंबई
१८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१९. लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद
२०. निवड नस्ती (टीएनटी-३)